

महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम नियम पुस्तिका  
परिच्छेद २०२ नुसार प्रचलित असलेला निविदा  
सूचनांचा कालावधी निश्चितीबाबत..

महाराष्ट्र शासन  
सार्वजनिक बांधकाम विभाग  
शासन निर्णय क्र. सीएटी-२०१६/प्र.क्र.१४/इमारती-२  
मंत्रालय, मुंबई ४०० ०३२  
दिनांक:- २७/६/२०१६

**वाचा :-** १) शासन निर्णय सा.बां.वि.क्र. सीएटी १०/२००६/प्र.क्र.१३३/इमारती-२ दिनांक २ नोव्हेंबर २००६

**प्रस्तावना :-**

सार्वजनिक बांधकाम विभागातर्गत शासनाच्या विविध विभागांची तसेच सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारीतील रस्ते, पूल, इमारती व इतर अनुषंगिक मूळ स्वरूपाची बांधकामे व अस्तित्वात असलेल्या रस्ते, पूल, इमारतींची दुरुस्तीची कामे करण्यात येतात. सदर कामे कंत्राटदारांना निविदा सूचना प्रसिध्द करुन प्राप्त निविदांमधील निम्नतम निविदाकारास कामे देण्यात येऊन कामे पूर्ण करण्यात येतात. यासंदर्भात सार्वजनिक बांधकाम विभागाने वेळोवेळी विविध शासन निर्णय/शासन परिपत्रकांन्वये सूचना निर्गमित केल्या आहेत, या सूचनांप्रमाणे क्षेत्रिय स्तरावर कार्यवाही करण्यात येते.

२. सद्यःस्थितीत शासन निर्णय सा.बां.वि.क्र. सीएटी १०/२००६/प्र.क्र.१३३/इमारती-२ दिनांक २ नोव्हेंबर २००६ अन्वये खालीलप्रमाणे निविदा सूचनांचा कालावधी निश्चित केला आहे :-

अ.क्र.	कामांचा प्रकार	कालावधी	
		प्रथम सूचना	द्वितीय सूचना
१.	५ लाखापेक्षा कमी किंमतीची कामे	८ दिवस	५ दिवस
२.	५ ते ५० लाख किंमतीची कामे	१५ दिवस	८ दिवस
३.	५० लाखापेक्षा जास्त किंमतीची कामे	२५ दिवस	१५ दिवस

३. रस्ते वाहतुक सुरक्षित व सुरळीत होण्यासाठी रस्त्यांची कामे तातडीने कार्यान्वीत होणे गरजेचे आहे. यासाठी व पर्यायाने विभागाची गतिमानता वाढावी या दृष्टीकोनातुन खालीलप्रमाणे निर्णय घेण्यात येत आहे :-

**शासन निर्णय :-**

वरील प्रस्तावनेत नमूद केलेल्या परिस्थितीचा विचार करुन, निविदा सूचनांचा कालावधी खाली दर्शविल्याप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे :-

अ.क्र.	कामांचा प्रकार	कमीत कमी कालावधी	
		प्रथम सूचना	द्वितीय सूचना
१.	विविध रस्त्यांवरील खड्डे भरणेची कामे	७ दिवस	---
२.	रस्त्यांची मूळ बांधकामे व दुरुस्तीची कामे (खड्डे भरणेव्यतिरिक्त)	१५ दिवस	८ दिवस

२. उपरोक्त निविदा सूचनांचा कालावधी रुपये १५ कोटी रकमेपर्यंतच्या कामांकरिताच राहिल.

३. शासन निर्णय सा.बां.वि.क्र. सीएटी १०/२००६/प्र.क्र.१३३/इमारती-२, दि.२ नोव्हेंबर २००६ नुसार रस्त्याच्या कामांव्यतिरिक्त इतर कामांकरिता निविदा सूचनांबाबतचा कालावधी दर्शविल्याप्रमाणे कायम राहिल व इतर तरतूदीही कायम राहतील.

४. शासन निर्णय क्र. सीएटी १०८७/सीआर ८२/इमारती-२ दिनांक ५ सप्टेंबर १९८८ व शासन परिपत्रक क्रमांक सीएटी १०९७/सीआर १६६/इमारती-२ दिनांक १५/४/१९९७ तसेच महाराष्ट्र सार्वजनिक बांधकाम पुस्तिका परिच्छेद २०२ मध्ये दर्शविलेल्या निविदा सूचनांबाबतच्या इतर तरतूदी तशाच कायम राहतील. निविदा सूचनांचा हा सुधारित कालावधी या शासन निर्णयाच्या दिनांकापासून लागू होईल.

५. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या [www.maharashtra.gov.in](http://www.maharashtra.gov.in) या संकेतस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संकेतांक २०१६०६२७१८१११४९९१८ असा आहे. हा आदेश डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

( सं.मु.उत्तरवार )

कार्यासन अधिकारी

प्रत,

१. मा. मुख्यमंत्र्यांचे सचिव
२. मा.मंत्री (सा.बां)/मा.मंत्री (ग्रामविकास व जलसंधारण) यांचे खाजगी सचिव
३. अ.मु.स (सा.बां)/सचिव (रस्ते)/सचिव (बांधकामे), सा.बां.विभाग, मंत्रालय
४. सचिव, ग्रामविकास व जलसंधारण विभाग, मंत्रालय
५. महालेखापाल (लेखा व अनुज्ञेयता), महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर
६. महालेखापाल (लेखापरीक्षा), महाराष्ट्र राज्य, मुंबई/नागपूर
७. अधिदान व लेखाधिकारी, मुंबई /निवासी लेखा अधिकारी, मुंबई
८. सर्व मुख्य अभियंते, सा.बां.प्रा.विभाग व (विद्युत) विभाग
९. मुख्य वास्तुशास्त्रज्ञ, महाराष्ट्र, राज्य, मुंबई
१०. सर्व अधीक्षक अभियंते, सा.बां.मंडळ व (विद्युत) मंडळ
११. सर्व कार्यकारी अभियंते, सा.बां.विभाग व (विद्युत) विभाग
१२. संचालक, उपवने व उद्याने, मुंबई
१३. सर्व अधिकारी व कार्यासन अधिकारी, सा.बां.विभाग, मंत्रालय
१४. निवडनस्ती (इमारती-२ कार्यासन).